

ह्यपकृतिः PRATĀPAR. 80, b, 6. Verz. d. Oxf. H. 123, a, 11. 208, b, 16.  
 अपक्रेतर् nom. ag. *Lügner*: नित्येस्य *der da läugnet ein Pfand empfangen zu haben* KULL. zu M. 8, 190.  
 अपोवत्स SŪRJAS. 8, 21. VARĀH. BRH. S. 23, 4. — Vgl. 2. अपवत्स.  
 अपाकज्ञ TARKAS. 14.  
 अपाकरिणु mit acc.; lies स्वर्णमापाकरिणुः (Spr. 2696).  
 अपाङ्गेय MBH. 8, 660. 13, 4274.  
 अपाङ्ग 2) a) घायतापाङ्गी MBH. 3, 16139. °दृष्टि *Seitenblick* Spr. 4337.  
 °प्रेतित *dass.* DAÇAK. in BENF. Chr. 190, 15. °मान *dass.* BHĀG. P. 10, 13, 43. ब्रीडितापाङ्गी (= सत्रीउकटाती Schol.) 86, 7. °नेत्रा *adj.* *zur Seite blickend* VIKR. 17.  
 अपाङ्गनेत्र *vgl.* oben u. अपाङ्ग am Ende.  
 अपाणि (3. अ + पा°) *adj.* *keine Hände habend*; davon *nom.* *abstr.* °त्व *n.* MBH. 12, 6702.  
 अपात्यय *m.* *Verheimlichung* HALĀJ. 4, 45.  
 अपात्र *Verz.* d. Oxf. H. 87, a, 19.  
 अपार्दक (3. अ + पाद्) *adj.* *fusslos* (Gegens. पद्दत्) TS. 7, 5, 12, 1.  
 अपादातर् (von 1. दा mit अपा) *nom.* *ag.* *Wegnehmer* TBa. 1, 7, 2, 1.  
 अपान 1) Z. 2 lies 5, 30, 15 st. 5, 30, 12. Am Schluss hinzuzufügen:  
 अपानो नाम वायुर्नाभ्यधिष्ठाता TATTVAS. 32. त्रिसष्ठस्यापानः N. eines Sāman Ind. St. 3, 233, a. — 2) Spr. 4195. अपानोद्गार *Furz* 903.  
 अपानप्रीय KĀTH. 12, 6. अपो° TS.  
 अपानिधि N. eines Sāman Ind. St. 3, 203, b.  
 अपापपुरी (अ° + पु°) *f.* N. pr. einer *Stadt* WILSON, Sel. Works 1, 296. 303. 322. — Vgl. पापपुरी.  
 अपापवस्यस *s.* पापवस्यस.  
 अपामार्ग Z. 3 lies 7, 63, 1 st. 7, 66, 1.  
 अपामीव *n.* N. eines Sāman Ind. St. 3, 202, b. आदित्यस्यापामीवा (*sic*) *desgl.* 203, b. इन्द्रापामीव (°वम् *v.* l.) *desgl.* 208, a.  
 अपोपित HALĀJ. 1, 63.  
 अपाय 1) क्षणदापाय *Ende der Nacht* RAGH. 8, 73. कल्पपायाय *am Ende eines Kalpa* RĀGĀ-TAR. 5, 98. *Verminderung* RV. PRĀT. 11, 34 (unter 5. zu streichen) 14, 1. — 2) स्थिरापायः कायः (unter 4. zu streichen) *Verfall* Spr. 3319. करणापाय RAGH. 8, 42. — 3) कुक्कचकितो लोकः सत्ये ऽप्यपायमपेतते Spr. 3195.  
 1. अपारु *lies* *diessseitige* *st.* *jenseitige.* HALĀJ. 3, 45. तस्याः पारमपारं च ब्रजति विजयैषिणः MBH. 8, 2381.  
 2. अपारु 1) व्यसनमहार्णवाद्पारात् MĀKĪ. 174, 6. विलुपरारुः VP. 113. °कर्मन् BHĀG. P. 3, 13, 44. 12, 12, 28. अपारे भव नः पारमस्रवे भव नः स्रवः *so v. a.* *auf hohem Meere* MBH. 5, 4559. कर्णधार इवापारे भगवान्पारदर्शकः BHĀG. P. 1, 13, 38. In der folgenden Stelle wohl *so v. a.* *auf hohem Meere befindlich*: अपारणाामिव द्वीपमगाधे गाधमिच्छताम् MBH. 7, 91.  
 अपार्थ 2) BHĀG. P. 2, 2, 2. 4, 12, 4. 11, 22, 11. *Verz.* d. Oxf. H. 204, a, 32.  
 अपार्थक, *f.* अपार्थका KATHĀS. 54, 210.  
 अपार्थ्य Ind. St. 3, 458 vielleicht fehlerhaft für अपाव्य.  
 अपालङ्क, an der angeführten Stelle ist wohl trotz der Scholien पालङ्क anzunehmen.  
 अपावत् *s.* u. वर्त् mit अपा; davon °क *der den Rücken gekehrt hat,*

*flüchtig geworden* MBH. 8, 128.

अपीव्य *adj.* *Bez.* *bestimmter Götter und Mantra* (TS. 7, 4, 12, 1): अपीव्यानि बुद्धेति । प्राणा वै देवा अपीव्याः TBa. 3, 8, 12, 5. KĀTH. 30, 9. Nach TBa. *Comm.* अप + अय्य (von अय्), nach TS. 3, 2, 9, 5 अप + अय्य. — Vgl. 2. अय्य und अपार्थ्य.

अपाश्रय 1) अन्योऽन्यापाश्रयेण *indem sie sich gegenseitig unterstützen, — helfen* Spr. 3309. अन्योऽन्यापाश्रयाः *adj.* *sich gegenseitig unterstützend, — helfend* MBH. 14, 991. त्वपाश्रयः *du bist die Stütze, die Zuflucht* BHĀG. P. 6, 19, 12. 11, 11, 24. 22, 26. 23, 26. 29. 12, 4, 27. ebend. 12, 7, 9. 19 giebt BURNOUF (Bd. I, XLVIII) das Wort durch *déliorance* wieder. MBH. 3, 17262 *liest* die *ed.* *Bomb.* अपाश्रयः *st.* उपाश्रयः. Man streiche am Schluss die Worte «Wohl *f.* L. für ब्राह्मणोपाश्रय». — 3) *Kopf* (der gestützte Theil des Körpers) DAÇAK. 90, 13. = मस्तक Schol.

अपाश्रयवत् (von अपाश्रय) *adj.* *einen Halt —, einen Beistand habend an* (*instr.*) MBH. 3, 16114. आश्रयवत् *ed.* *Bomb.*

अपाश्रयिन् *am Ende* eines *comp.* *einen Halt an — habend*: सत्पापा° MBH. 3, 3076 (*ed.* *Calc.* falschlich अपश्रय°).

अपाष्टि *s.* अपोऽपाष्टि.

अपाष्ठ Z. 3 lies विपम्. क्षता° TBa. 3, 7, 12, 4.

अपाष्ठि = अपाष्ठ in अपाष्ठिक्न् ÇAT. Br. 12, 7, 1, 6. 2, 5.

अपासङ्ग KĀTH. 23, 2.

अपि 2) Sp. 304, Z. 24 *lies* तथैव *st.* तैथैव. — 4) Z. 11 *lies* वृष्ट्यापिः Z. 28 *lies* मिञ्चेत्. दुर्गदेशप्रविष्टे ऽपि शूरो ऽभ्येति पराभवम् । गाढपङ्क-निमग्राङ्गे मातङ्गे ऽप्यवसीदति ॥ *sogar ein Held* Spr. 1178. अपि च — न चापि *sogar — nicht aber* *so v. a.* *lieber — als*: अपि चाहं प्रवेक्ष्यामि प्रदीप्तं कृच्यवाहनम् । न चापि राघवादन्यं पदिनापि नरं स्पृशे ॥ R. 3, 51, 29. — 7) *wenigstens, doch, tamen*: नास्मिञ्जन्मानि भूतशेखं वराय तमो मम । जन्मात्तरे ऽपि तत्कुर्याः कृपां रतियते मपि KATHĀS. 104, 138. fg. 103, 51. 112, 99. — 11) अपि नः संशयस्यात्ते मनःसंतुष्टिमावहेत् । अपि नो भागधेयानि प्रुभानि स्युः परंतप ॥ MBH. 1, 7222. mit einem *condit.* BHĀG. P. 10, 28, 11. — अपि *ist* *lat.* *ob.*

अपिकर्षा Z. 2 *lies* 16 st. 6.

अपिगुण (अ° + गुण) *adj.* = गुणवत् *vorzüglich, vollkommen*: वैदिकानि च सर्वाणि (*sc.* कर्माणि) भवत्यपिगुणान्युत् MBH. 12, 2677. *Gegens.* विगुणा 2689.

अपित्व AV. 10, 8, 5.

अपिधान 2) *Gegens.* उपस्तरण ँCV. GĀH. 1, 24, 28. Z. 3 *lies* 11, 3, 11 st. 11, 3, 1, 11. *Deckel, Verschluss*: गुहापि° BHĀG. P. 10, 37, 34. 51, 27. *Schloss, Riegel*: द्वारे पुरस्योद्दृष्टितापिधाने KUMĀRAS. 7, 53.

अपिवत् (von अपि) *adj.* *nach dem Comm.* *die Forderung der Wiederholung* (पुनरपि) *enthaltend*, *vielleicht von dem «auch» d. h. der Zustimmung Anderer begleitet*: अपिवती वाचं वदति TBa. 1, 3, 2, 5.

अपिवाप (von वप् mit अपि) *m.* *Zu- oder Ueberstreuung*, *Bez.* *bestimmter Puroḍāça* TBa. 1, 5, 2, 2.

अपीच्य *sehr schön, reizend*; *vgl.* अपीव्य.

अपीनस *Verz.* d. Oxf. H. 314, b, 3.

अपीव्य BHĀG. P. 1, 12, 8. 19, 28. 3, 23, 38. 45. 28, 17. 4, 15, 23. 9, 3, 15. 10, 47, 2. Die *ed.* *Bomb.* *liest* überall अपीच्य, wie wir vermuthet hat-